

3871318 12-01-2024 Note:-Generated Through eSearch Module,For original report please contact concern SRO office.	<b>सूची क्र.2</b>	दुय्यम निबंधक : दु.नि.मुंबई शहर 1 दस्त क्रमांक : 3871/2022 नोदणी : Regn:63m
<b>गावाचे नाव : वरळी</b>		
(1)विलेखाचा प्रकार	ट्रान्सफर डीड	
(2)मोबदला	52500000	
(3) बाजारभाव(भाडेपट्टयाच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	34872389	
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव:मुंबई मनपाइतर वर्णन :, इतर माहिती: फ्लॉट नंबर 103 पहिला मजला क्षेत्रफळ 950 चौ फूट म्हणजेच 88.30 चौ मीटर्स कारपेट,वैतरणा बिल्डिंग वरळी सागर को-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड 68-69 सर पोचखानावाला रोड वरळी मुंबई 400030( ( C.T.S. Number : 751,752,753 and 753A ; ) )	
(5) क्षेत्रफळ	950.00 चौ.फूट	
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.		
(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-सुधा कमल टिबरेवाला वय:-71 पत्ता:-प्लॉट नं: फ्लॉट नंबर 2ए, माळा नं: -, इमारतीचे नाव: साकेर अपार्टमेंट, ब्लॉक नं: -, रोड नं: 71 सर पोचखानावाला रोड वरळी कॉलनी वरळी मुंबई, महाराष्ट्र, मुम्बई. पिन कोड:-400030 पॅन नं:-AAAPT8331M	
(8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-ग्लोडरर्मा लॅब प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक राजेश - खत्री वय:-61; पत्ता:-प्लॉट नं: ऑफिस नंबर 303 विंग ए , माळा नं: -, इमारतीचे नाव: नमन मिडटाउन, ब्लॉक नं: -, रोड नं: सेनापती बापट मार्ग प्रभादेवी रोड मुंबई, ., पिन कोड:-400013 पॅन नं:-AACCG0928Q	
(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक	28/03/2022	
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	01/04/2022	
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	3871/2022	
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	2625000	
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	30000	
(14)शेरा		
मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:		
मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- :	(ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not mentioned in sub clause (i), or the Influence Areas as per the Annual Statement of Rates published under the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995.	